Best Eastern Hotels Ltd.

CIN: L99999MH1943PLC040199

Regd. Offi.: 401, Chartered House, 293/297, Dr. C. H. Street,

Near Marine Lines Church, Mumbai-400 002. ©: 022-2207 8191 / 8292 • Fax: 2206 1324

email: booking@ushaascot.com • www: ushaascot.com



Date: 10.08.2022 Scrip Code: 508664

To,
BSE Limited,
Department of Corporate Services
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai-400001

Sub: Notice published by way of an advertisement in respect of 79th Annual General Meeting, to be held through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI LODR, the Company has published a notice by way of an advertisement in today's edition of Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) in respect of 79th Annual General Meeting (AGM) to be held through Video Conferencing on Tuesday, 6th September 2022 at 12:00 noon through Video Conferencing/ other audio visual means and information on related matters as required under the MCA Circulars.

Please find enclosed herewith the extract of relevant portion of aforesaid newspapers.

This intimation is also being uploaded on Company's website www.ushaascot.com

You are requested to kindly take note of the above.

Thanking you,

For Best Eastern Hotels Limited

Vinaychand Kothari

Vinayeland K

Chairman & Managing Director

DIN: 00010974

MUMBAI S

WWW.FINANCIALEXPRESS.COM

Reserve Price Earnest Money Deposit

Best Eastern Hotels Ltd. CIN: L99999MH1943PLC040199

Registered office: 401, Chartered House, 293/299, Dr.C.H.St., Near Marine Lines Church. Mumbai 400002. Website: www.ushaascot.com Phone No: 022 22078191/8292 NOTICE OF 79TH ANNUAL GENERAL MEETING AND EVOTING INFORMATION NOTICE is hereby given that 79th Annual General Meeting (AGM) of Members of Best

Eastern Hotels Limited ("the Company") will be held on Tuesday, 6th September 2022 at 12:00 noon through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) with out the physical presence of the Members at a common venue, in compliance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business, as set forth in the Notice of the AGM which has been sent by email to all the members of the Company whose email addresses are registered with the Company / Depositories. Accordingly, the Notice convening the 79th AGM along with Annual Report for financia

year ended 31st March 2022 has been sent electronically on Monday, 8th August 2022 to the Members whose email addresses are registered with the Company/ Depositories/ Link Intime India Private Limited (RTA) as on Thursday, 4th August 2022 being cut-off date for the purpose, in accordance with the circulars issued by MCA and SEBI. In compliance with the above the Company will not be dispatching physical copies of the Notice and Annua Report for FY 2021-22 to any Member.

Members may note that the Notice and Annual Report for FY 2021-22 is available on the Company's website https://www.ushaascot.com/usha-ascot/investor-relations and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. The Notice is also disseminated on the website of CDSL (agency for providing the Remote e-Voting facility

and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI LODR, the Members are provided with the facility to cast their vote remotely on al resolutions set-forth in this notice through electronic voting platform provided by CDSL (Remote E-voting) and also through e-voting at the AGM. The remote e-voting will commence on Saturday, September 3, 2022 (09:00 a.m.) and end

on Monday, September 5, 2022 (05:00 p.m.) and the e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Only those shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. A person who's name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Tuesday 30th August 2022 (the cut-off date) shall be entitled to cast vote through remote e-voting or evoting during the AGM. The voting rights shall be in proportion to their share in paid-up equity share capital of the Company as on cut-off date i.e. Tuesday 30th August 2022. The manner of casting votes through remote e-voting or through e-voting during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode, and for members who have not registered their e-mail address, is provided in the Notice of AGM.

The Members who have not yet registered their email address are requested to please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (selfattested scanned copy of Aadhar Card) by email to accounts@ushaascot.com/ saurabh.yende@linkintime.co.in

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. The grievance can also be address to the Company on accounts@ushaascot.com

Particulars

Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)

5. Total Other Comprehensive income for the period Comprising Profit/(Loss) for the

Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited balance sheet

financial details thereof are disclosed in a separate annexure attached herewith.

period (after tax) and other comprehensive income (after tax)

6. Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)

accounting practices and policies to the extent Applicable.

Place : Mumbai

No.

Total Income from Operations

of the previous year

8. Earning Per Share (EPS)

a) Basic

b) Diluted

Place: Bhavnagar

Date: 8th August, 2022

Note:

Date: 09.08.2022

For BEST EASTERN HOTELS LTD. Vinaychand Kothari **Chairman & Managing Director** DIN: 00010974

BLUE CIRCLE SERVICES LIMITED CIN: L74140MH1983PLC029378

Regd. Office: Unit No. 323 & 324, 3rd Floor, Bldg. No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053; Tel: +91 2267982780; Email: blue.circl@gmail.com; Website: www.bluecircleservices.in

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL WEETING (AGM) Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, the 30thday of August, 2022 at 12.30P.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with the SEBI

Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Circulars issued by Securities & Exchange Board of India (SEBI). Members will be provided with the facility to attend the AGM through electronic means provided by the National Securities Depository Ltd. (NSDL). Members may access the same at https://www.evoting.nsdl.com/. The electronic copy of AGM Notice together with Annual Report 2021-22has been sent only

by electronic mode to those members whose email id is registered with the Company/ Depositories/Registrar Share Transfer Agent of the Company in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. These documents shall also be available on the Company website link http://www.bluecircleservices.in/annual-reports.phpas well as on the BSE website www.bseindia.com. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the

Notice of AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting will be activated on instructions of the Chairman).

If your email address is registered with the Company/Depository, the login credentials for remote e-voting are being sent on your registered email address. Please take note that same login credentials will be required for participating in the AGM through Video Conferencing and voting on Resolutions during the AGM. If your email address is not registered, you are requested to get the same registered/updated

by following the procedure given below -1. Members holding shares in demat form can get their email id registered by contacting

their respective depository participant (DP). 2. Members holding shares in physical form may register their email address and mobile

number with Company RTA Purva Sharegistry (India) Private Limited (the RTA) by sending an email request at the email ID <support@purvashare.com> along with signed and scanned copy of the request letter providing the email address and mobile number, selfattested copy of PAN Card and copy Share Certificate for registering their email address and receiving Annual Report, AGM Notice and the e-voting instructions.

he voting instructions shall also be provided in the Notice of AGM which will be made available on the Company website www.bluecircleservices.in and on BSE website www.bseindia.com.

For BLUE CIRCLE SERVICES LIMITED

Prateek Derasari Place: Mumbai **Managing Director** Date: 9th August, 2022

INVESTMENT & PRECISION CASTINGS LTD

Nari Road, Bhavnagar, Gujarat 364 006.

CIN: L27100GJ1975PLC002692

Phone: 0278-2523300, e-mail: direct1@ipcl.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30th JUNE, 2022

For the Quarter ended on

31.03.2022

Audited

3,593.75

(117.93)

(117.93)

(82.71)

500.00

(1.65)

(1.65)

7.11

30.06.2022

Unaudited

3,912.48

40.66

40.66

29.27

1.37

500.00

0.59

0.59

1. The above financial results for guarter ended June 2022, are reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors held on 8th August, 2022.

2. The Company has, in accordance with the Indian Accounting Standard (Ind AS) 108 - Operating Segments, identified Investment Casting Activities and Power Generation Activities as its segments and

3. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised

STANDALONE

For the Year

ended on

Audited

13,202.65

23.72

23.72

17.86

5.49

500.00

0.36

0.36

6,807.22

Unaudited

3,912.48

40.61

40.61

29.22

1.37

500.00

0.58

0.58

30.06.2021 31.03.2022

Unaudited

3,161.82

239.63

239.63

179.28

(0.53)

500.00

3.59

3.59

JMD VENTURES LIMITED CIN: L67190MH2000PLC033180

Regd. Office: Unit No. 323 & 324, 3rd Floor, Bldg. No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053; Tel: +91 226565 3451; Email: jmdtele@gmail.com; Website: www.jmdlimited.co.in

NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) otice is nereby given that the 38thAnnual General Meeting (AGM) or the Members of t

Company will be held on Tuesday, the 30thday of August, 2022 at 11,30A,M, through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with the SEB Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Circulars issued by Securities & Exchange Board of India (SEBI). Members will be provided with the facility to attend the AGM through electronic means provided by the National Securities Depository Ltd. (NSDL). Members may access the same at https://www.evoting.nsdl.com/. The electronic copy of AGM Notice together with Annual Report 2021-22 has been sent only

by electronic mode to those members whose email id is registered with the Company, Depositories/Registrar Share Transfer Agent of the Company in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. These documents shall also be available on the Company website link http://www.jmdlimited.co.in/annualreports.aspxas well as on the BSE website www.bseindia.com. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the

Notice of AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting will be activated on instructions of the Chairman).

If your email address is registered with the Company/Depository, the login credentials for remote e-voting are being sent on your registered email address. Please take note that same login credentials will be required for participating in the AGM through Video Conferencing and voting on Resolutions during the AGM.

If your email address is not registered, you are requested to get the same registered/updated by following the procedure given below-

1. Members holding shares in demat form can get their email id registered by contacting their respective depository participant (DP).

2. Members holding shares in physical form may register their email address and mobile number with Company RTA Purva Sharegistry (India) Private Limited (the RTA) by sending an email request at the email ID <support@purvashare.com> along with signed and scanned copy of the request letter providing the email address and mobile number, selfattested copy of PAN Card and copy Share Certificate for registering their email address and receiving Annual Report, AGM Notice and the e-voting instructions.

The voting instructions shall also be provided in the Notice of AGM which will be made available on the Company website www.jmdlimited.co.in and on BSE website www.bseindia.com. For JMD VENTURES LIMITED

Place: Mumbai Date: 9th August, 2022

Dhruva Narayan Jha Managing Director

CONSOLIDATED

Unaudited

3,161.82

239.28

239.28

178.93

(0.53)

500.00

3.58

3.58

By Order of the Board of Directors

Mr. Piyush I. Tamboli

Chairman & Managing Director

For the Quarter ended on

30.06.2022 31.03.2022 30.06.2021

Audited

3,593.76

(117.58)

(117.58)

(82.36)

500.00

(1.65)

(1.65)

7.12

E-AUCTION

WORLDSTAR FABRICS LLP (UNDER LIQUIDATION) Sale of LLP as Going Concern/ Immovable Property under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 | CIN: AAE-7573

Notice is hereby given to the public in general under the insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations there under, that the Process for Commercial Building of Worldstar Fabrics LLP - (Under Liquidation) (Corporate Debtor) will be sold by E-auction through the service provider Right2Vote Infotech Private Limited via https://right2vote.in/eauction/

DETAILS OF ASSETS

DETAILS OF ASSETS	(Rs. In Lakhs)	(Rs. In Lakhs)		
E-Auction for the Sale of immovable property located at "Unit No. 03, Third Floor, The Business Bay, Kurla-Andheri Road, Andheri East, Mumbai – 400 093"	560	56		
DETAILS OF AUCTION	7.			
Date and Time of Auction 25th August, 2022 from				

12:00 pm to 02:00 pm Last date for Submission of EOI & EMD | 23rd August, 2022 before 5:00pm Inspection Date & Time On or before 22nd August, 2022 from 11:00 am to 5:00 pm nterested applicants may refer to the Complete E-Auction Process documen

containing details of terms and conditions of the E-Auction available on

https://right2vote.in/eauction/. The liquidator has the right to cancel or extend or modify

etc. any of the terms of the E-auction at any time. The Liquidator has the right to

reject any bid without assigning any reasons. For any query regarding E-Auction.

Contact Mr. Aditya Sharma at +91-9924450679 or E-mail: vijayplulla@rediffmail.com Vijay P Lulla Liquidator-Worldstar Fabrics LLP | Reg No. IBBI/IPA-001/IP-P00323/2017-18/10593 Communication Address: 203B, Arcadia Building, NCPA Marg, Nariman Point, Mumbai-400021 | Email ID: vijayplulla@rediffmail.com · Contact No : 9920279899 Date: 10.08.2022 | Place: Mumbai

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

AD Support Advertising,

Gauri Press Communication,

Mobile: 9869463650

Santacruz (W),

Vile Parle (E),

Phone: 2617 6310

Carl Advertising,

Andheri (W),

Mobile: 9820069565

Phone: 6696 3441 / 42.

Mobile: 9920992393

Prime Publicity Services,

Phone: 26839686 /

Ambition Advertising, Kirti Agencies, Prabhadevi, Khar (W), Phone: 24210792 / 94. Phone: 26047542.

B. Y. Padhye Publicity, Dadar (W). Phone: 2422 9241/ 2422 0445.

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/ 9930949817

Central Advertising Agency, Mahim(W),

Phone: 24468656 | 24465555

Charudatta Advertising,

Mahim (W),

(Rs. In Lacs)

For the Year

ended on

31.03.2022

Audited

13,202.65

23.02

23.02

17.16

5.50

500.00

0.34

0.34

6,793.29

Phone: 24221461

Keyon Publicity Andheri (E.) Phone: 28253077

26316960.

Andheri (E),

26830304.

ZOYA Creation

P. V. Advertisers,

Jogeshwari (W) Phone: 26768888

Neha Agency,

Goregaon (E),

Phone: 2927 5033. Mobile: 9819099563.

Shark Enterprises,

Phone: 022-26863587

Goregaon (E),

Adresult Services,

Phone: 28762157 /

Goregaon (W)

Mobile: 9820123000

Andheri West

9833364551

Jay Publicity, Lokhandwala Advertising, Dadar (E), Phone: 24124640 Andheri (W), Phone: 26364274 /

Pallavi Advtg. Dadar (W), Mobile: 9869109765

Advertising, Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Shree Swami Samarth

Stylus Arts, Dadar (W). Phone: 24304897

Matunga (W), Phone: 2446 6191

Time Advertising,

Vijaya Agencies, Dadar (W), Phone: 2422 5672. Mobile: 9920640689

Space Age Advertising, Bandra (E)

Phone: 26552207 Mobile: 9869666222

28726291.

Classifieds Making A Small Message Go A Long Way

NV PROJECTS PRIVATE LIMITED Registered Office: Ground/1" Floor, Prim Sagar CHSL, Sahana Enclave, Plot 333/334, 21" Road Bandra (W), Mumbai - 400050 | Email Id: nikita_shivhare@x-officeparks.com | Website: www.x-officeparks.com CIN: U70200MH2007PTC167590 | Contact No.: +91-9699013191

Unaudited Financial Results for the guarter ended 30th June 2022 Standalone Quarter ended Financial year ended Quarter ended Particulars | 31/03/2022 31/03/2022 30/06/2022 Total Income from Operations 2,000 1,972 8,366 Net Profit/(Loss) for the period (before tax, (157)(142)317 exceptional and/or extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (157)(142)317 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (290)(529)(542)(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (542)(290)(529)[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 500.00 500.00 500.00 Reserves (excluding revaluation reserve) (31,648)(31,358)(31, 358)5,050 5,050 5,050 Securities Premium Account Net worth (24,338)(24,047)(24.047)9 10 Paid up Debt Capital / Outstanding Debt 60,916 61,139 61,139 11. Outstanding Redeemable Preference Shares 12. Debt Equity Ratio* (2.50)(2.54)(2.54)13. Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)-(1.43)(2.67)(2.67)(1.43)(2.61)ii) Diluted: (not annualised (not annualised 14. Capital Redemption Reserve 15. Debenture Redemption Reserve 16. Debt Service Coverage Ratio* 0.72 0.98 0.86

17. Interest Service Coverage Ratio* 1.00 0.85 1.13 Notes: a) The aforesaid results are reviewed and approved by Board of Directors at its meeting held on August 08, 2022. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange for the quarter ended June 30

2022 under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the guarter financial results is available on the websites of the Stock Exchange i.e. BSE Limited https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/63a6ca83-b4c6-42e5-

8084-74002c9a0a12.pdf and the listed entity https://x-officeparks.com/weikfield-it-park/financial-documents/ For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Limited and can be accessed on https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/

6fe4022f-b99b-4f54-b63b08ed4fc4927.pdf. Definition of ratios used for actual computation are as follows*

Place: Mumbai

Date: 10 August 2022

Debt / Equity Ratio - Paid up debt capital/ (Equity share capital + Reserve and surplus excluding earmarked reserves) Debt Service Coverage Ratio - (Earnings after tax plus interest and depreciation for the period/year)/ {(Interest expense for

the period/year) + (Principal repaid (net of receipts) of the borrowings during the period/year)) Interest Service Coverage Ratio - (Earnings after tax plus interest and depreciation for the period/year)/ (Interest expense for

> For NV Projects Private Limited Rajesh Kumar Jogi

> > DIN: 03341036

TAMBOLI CAPITAL LIMITED Regd. Office: Mahavir Palace, 8A, Kalubha Road, Bhavnagar 364002

4. The complaints from investors/shareholders for the guarter ended on 30th June, 2022: Received -0, Resolved - 0, Unresolved - 0.

5. Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

6. The Board has approved ESOP Scheme, 2022 subject to approval of Shareholder in ensuing Annual General Meeting.

Telephone: (91) 886 654 1222 / (91) (278) 252 0065, Fax: (91) 278 252 0064 E-mail: direct1@tambolicapital.in Website: www.tambolicapital.in CIN: L65993GJ2008PLC053613

Statement of Un-audited Financial Results for the Quarter (Q1) ended June 30, 2022 **Particulars** CONSOLIDATED STANDAL ONE

(₹ in Lacs)

Sr. No.	Particulars CONSOLIDATED				12	STANDALONE			
10.		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended			Year Ended	
8 5		30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	
1.	Total income from Operations	2,368.50	2,305.61	1,594.64	8,049.00	20.18	34.19	38.11	237.89
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	407.33	549.68	389.42	1,793.30	1.48	5.30	11.88	156.25
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	407.33	549.68	389.42	1,793.30	1.48	5.30	11.88	156.25
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	296.32	403.07	286.40	1,300.25	1.15	4.03	8.57	139.43
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the	294.03	384.81	289.43	1,291.08	1.15	4.03	8.57	139.43
	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]								
6.	Equity share capital (Face value Rs. 10 each)	992.00	992.00	992.00	992.00	992.00	992.00	992.00	992.00
7.	Other Equity (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of				8,387.32		12	8	643.82
	previous accounting year ended)								
8.	Earnings Per Share (of Rs. 10/Each (for continuing and discontinued operations)						5 &	1	
	Basic	2.99	4.06	2.89	13.11	0.01	0.04	0.09	1.41
	Diluted	2.99	4.06	2.89	13.11	0.01	0.04	0.09	1.41
No	Note:								

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website www.tambolicapital.in and on the website of Bombay Stock Exchange www.bseindia.com under scrip code number 533170.
- 2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

Place: Bhavnagar Date: 09.08.2022

ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS Vaibhav B. Tamboli Chairman and Managing Director

financialexp.epap.in

जाहीर निवेदन सामान्य जनतेस सुचना देण्यात येत आहे की **श्री. अमित कुमार मिलक** आणि **श्री. धीरज** सिंग मलिक यांचे एकदंत को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे मूळ भाग प्रमाणपत्र क्र. १४५, अनुक्रमांक ७२१ ते ७२५ असे ५ शेअर्स असलेले भाग प्रमाणपत्र हरवले गहाळ झालेबाबत कळवलेले आहे आणि त्या संदर्भात डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज / विनंती इमारत क्र. २०-२१, एकदंत को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. न्य म्हाडा, गोरेगाव (प्.), मुंबई- ४०० ०६५ येथे सोसायटीकडे केली गेली आहे. नव्याने भाग प्रमाणपत्रे जारी करण्याच्या विरोधात जर कोणता आक्षेप अमेल तर तो ही नोटीम प्रसिद्ध द्याल्या पासून १४ दिवसांच्या आत केला जावा.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Smt.Smita Santosh Patil and Smt. Varsha Sudhanshu Khot (legal heirs of late Smt.Usha Shantaram Patil) have agreed to sell to my clients the residential flat at 1101, Sahajeevan SBI residential hat at 1101, 3arlajeeval 3remployees CHSL., Rokadia lane, SVP road, Borivali west, Mumbai 400092, Iying on plot of land bearing CTS nos.2474/A, 2474/B, 2474/I to 8, Survey number 184, village Eksar, free from all encumbrances. Any person having any right, title, interest claim or demand of any nature whatsoeve in respect of the said flat, is hereby required. o make the same is hereby required to nake the same known IN WRITING, along with documentary proof thereof to the undersigned at the address mentioned pelow within 14(fourteen) days from date o publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims fany, shall be deemed to have been giver up or waived.

Place: Mumbai Date :10th August,2022 Mr. Vivek Tripath (Advocate High Court Office no. 49. Ground Floor, Alanta square Mall, opp. Ram Leela Maidar Borivali west, Mumbai-400092

नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

- येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नसार शेअर्सद्रा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०९३ चे प्रकरण २९ चे भाग १ अंतर्गत **नवनाथ हेल्थकेअर** या भागीदार संस्थेची नोंदणी करण्यासाठी **निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्थ** (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा)-१२२०५० गंच्याकडे १५ दिवस समाप्तीनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात आला आहे.
- कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: भारतात किंवा परदेशात व्यवसाय खरेदी करणे, भाडेपट्टीवर घेणे किंवा अन्यथा घेणे, स्थापन करणे, देखरेख करणे, चालवणे, व्यवस्थापित करणे किंवा व्यवस्थापन करणे, मल्टी स्पेशालिटी मेडिकल सेंटर, पॅथॉलॉर्ज लॅबोरेटरी, क्रिटिकल केअर सेंटर, फार्मसी डायलिसिस सेंटर आणि मार्केटर, आयातदार, निर्यातदार म्हणू-काम करणे. किरकोळ विकेते. खरेदीदार, विकेते. वितरक आणि वैद्यकीय उपकरणे आणि उपकरणांमधी डीलर्स आणि आरोग्य सेवेशी संबंधित इतर सर्व सेवा प्रदान करतात.
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंटणीकत कार्यालय युनिट क्र.सी-१, सतगुरू सुप्रिम, वालजी लाधा रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८० येथे निरीक्षणासाव
- येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा)-१२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी

Place: Mumba

१) डॉ. मुकेश मधुकर शेटे, २) डॉ. दर्शन गंगाराम आडुलकर, ३) डॉ. निखील श्रीप्रकाश केडिया

बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेड

CIN:L99999MH1943PLC040199 **नोंदणीकृत कार्यालय:** ४०१ चार्टर्ड हाऊस, २९३, २९९ डॉ. सी.एच.एसटी, मरिन लाईन्स चर्चजवळ, मुंबई-४००००२ संकेतस्थळ:wwww.ushaascot.com, फोन:०२२२२०७८९९१/८९९२

७९वी वार्षिक सर्वसाधरण सभेची सूचना आणि ई-मतदानाविषयी माहिती दर सूचना ही **बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेड** (कंपनी) च्या ७९वी ई-वार्षिक सर्वसाधरण सभेसाठी आहे. ही सभा **मंगळवार, ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.१२.००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यमांच्या (ओएव्हिएम) आधारे वास्तविक उपस्थितीशिवाय भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) तसेच सहकार मंत्रालय (एमसीए) द्धारे वितरीत परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार होणार आहे, रजीएमची सचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना ई–मेलने पाठविले आहेत १९व्या एजीएमच्या सूचनेसह ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल ज्या मदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे गुरुवार, ०४ ऑगस्ट, २०२२ रोजी नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार सोमवार, ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी विद्युत स्वरूपात पाठविण्यात आले आहेत. उपरोक्तनुसार कंपनींने कोँणत्याही सदस्यास वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती वितरीत केलेल्या नाहीत. <u>/www.ushaascot.com/usha-ascot/investor-relations,</u> स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात fीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदर एजीएम सूचना ीडीएसएलच्या (रिमोट ई-वोटिंग सुविधा द्रेण्यासाठी आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा द्रेण्यासाठी नियुक्त संस्था) <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० तसेच सेबी एलओडीआरचे नियम ४४ नुसार सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांचर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने सदस्यांना एजीएममध्ये ई-वोटिंग आणि सीडीएसएलद्धारे विद्युत मतदान माध्यमातुन (रिमोट ई-वोटिंग) सविधा दिलेली आहे.

रिमोट ई-वोटिंग शनिवार, ०३ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि सोमवार, ०५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल आणि तद्नंतर सीडीएसएलद्धारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने एजीएममध्ये उपस्थित भागधारकांनाच आणि ज्यांनी ठरावावर त्यांचे रिमोट ई-वोटिंगने मत दिलेले नाही त्यांना असे करण्यास रोखलेले नाही अशा भागधारकांना एजीएम दरम्यान ई वोर्टिगने मत देण्याचा अधिकार असेल. मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ (नोंद दिनांक) रोजी ठेवीदाराद्धारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद्र पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नोंद्र आहेत किंवा सदस्य पुस्तकात नावे नमुद्र आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगचा अधिकार आहे. मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीचे पुर्णपणे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर

मतढान ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत तसेच डिमॅट स्वरुपात. वास्तविक ह्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नींद नाहीत त्यांच्याकरिता एजीएममध्ये नमुद आहेत

सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद्र केले नाहीत त्यांनी कृपया आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) <u>accounts@ushaascot.com/</u> saurabh.vende@linkintime.co.in वर ई-मेल करावे

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व सीडीएसएलकडे ई-वोटिंग प्रणालीबाबत काही प्रश्न किंवा तकारी असल्यास <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई-मेल करावा र्किवा ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०७८७४२/४३ वर संपर्क करावा. विद्युत स्वरुपाने मतदान सुविधेबाबत सर्व तक्रारींचे निवारणाकरिता **श्री. राकेश दळवी.** वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्वयूरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.मा. जोशी मार्ग, लीअर परळ, मुंबई-४०००१३ येथे कळवावे किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई-मेल करावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा. तक्रारींचे निवारणाकरिता कंपनीकडे accounts@ushaascot.com वर पाठवावी.

बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेडकरि विनयचंद कोठारी स्थळ : मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ०९.०८.२०२२ हीआयएन:०००१०९७४

DHANLAXMI COTEX LIMITED CIN: L51100MH1987PLC042280

Regd. Off: 285, 2nd Floor, Jhawar House, Princess Street, Mumbai - 400002

PHONE: 022-4976 4268 | Website: www.dcl.net.in E-mail: dcotex1987@gmail.com / accounts@dcl.net.in

Extract of Un-audited Financial Results for the for the quarter ended June 30 2022

BSE Code: 512485 June 30	June 30, 2022		(Rs. In Lakhs except EPS			
	Quarter		Corrosponding	Year ended		
Particulars	ended	the ended	Quarter	an		
	30th June	31st March	ended 30th	31st March		
	2022	2022	June 2021	2022		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
Total income from operations & other revenue	478.47	417.68	698.61	2,224.06		
Net Profit / (Loss)						
(before tax and/or extraordinary items)	38.76	-13.33	204.32	386.50		
Net Profit / (Loss) for the period before tax						
(after Extraordinary items)	38.76	-13.33	204.32	386.50		
Net Profit/ (Loss) after tax						
(after extraordinary items)	30.48	-11.49	155.34	331.46		
Total Comprehensive income for the period						
[comprising profit/(loss) for the period (after tax)						
and other comprehensive income (after tax)]	-7.26	-574.35	852.98	737.32		
Equity Share Capital	487.14	487.14	487.14	487.14		
Reserves (excluding Revaluation Reserve as						
shown in the Balance Sheet of previous year)	0	0	0	4138.37		
Earnings Per Share (of 10/- each)						
(for continuing and discontinued operations)						
Basic :	0.63	-0.24	3.19	6.80		
Diluted:	0.63	-0.24	3.19	6.80		
Note:	•					

- The Standalone Unaudited Financial results for the guarter 30th June, 2022 were reviewe by the Audit committee and approved by the Board of Directores in their respective meetings held on 09th August, 2022. The Company has adopted Indian Accounting Standards (IND-AS) from 1st April, 2017. The above financial results have been prepared following the IND-AS recognition and measurement principals.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised acounting practices and policies to the extent applicable begining from April, 2017.
- The prior period's figures have been regrouped or reclassified wherever necessary to conform to current period's classification.
- The above is an extract of the detailed format of quarterly ended Financial Results file with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dcl.net.in).

For Dhanlaxmi Cotex Limited

Mahesh S. Jhawar Place: Mumbai. (Whole Time Director) Date: 10.08.2022 DIN: 00002908

BLUE CIRCLE SERVICES LIMITED CIN: L74140MH1983PLC029378

Regd. Office: Unit No. 323 & 324, 3rd Floor, Bldg. No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053; Tel: +91 2267982780; Email: blue.circl@gmail.com: Website: www.bluecircleservices.ir

NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, the 30thday of August, 2022 at 12.30P.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with the SEB Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other applicable provisions of the Companies Act. 2013 and Circulars issued by Securities & Exchange Board of India (SEBI). Members will be provided with the facility to attend the AGM through electronic means provided by the National Securities Depository Ltd. (NSDL). Member may access the same at https://www.evoting.nsdl.com/.

The electronic copy of AGM Notice together with Annual Report 2021-22has been sent only by electronic mode to those members whose email id is registered with the Company. Depositories/Registrar Share Transfer Agent of the Company in accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. These documents shall also be available on the Company website link http://www.bluecircleservices.in/annual-reports.phpas well as on the BSE website www.bseindia.com

Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting will be activated on instructions of the Chairman).

If your email address is registered with the Company/Depository, the login credentials for remote e-voting are being sent on your registered email address. Please take note that same login credentials will be required for participating in the AGM through Video Conferencing and voting on Resolutions during the AGM. If your email address is not registered, you are requested to get the same registered/upo

by following the procedure given below Members holding shares in demat form can get their email id registered by contacting

their respective depository participant (DP). 2. Members holding shares in physical form may register their email address and mobile number with Company RTA Purva Sharegistry (India) Private Limited (the RTA) by sending an email request at the email ID <support@purvashare.com> along with signed and scanned copy of the request letter providing the email address and mobile number, selfattested copy of PAN Card and copy Share Certificate for registering their email address and receiving Annual Report, AGM Notice and the e-voting instructions.

The voting instructions shall also be provided in the Notice of AGM which will be made available on the Company website www.bluecircleservices.in and on BSE website

> For BLUE CIRCLE SERVICES LIMITED Prateek Derasar

Managing Directo Date: 9th August, 2022

नमना जी

	नमुना जा					
स्वारस्याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण						
	(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)					
रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए(१) अन्वये)						
आवश्यक तपशील						
8	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव गोल्डन टोबॅको लिमिटेड					
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	२८.०६.१९५५				
m	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक - अहमदाबाद				
γ	कॉर्परिट ऋणकोचे कॉर्परिट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक					
ч	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	गोल्डन टोबॅको लिमिटेड, दर्जिपुरा, पोस्ट-अमालिया, जिल्हा वडोदरा-३९००२२, गुजरात, भारत.				
ĸ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	06.04.2022				
b	स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रण तारीख	80.02.20.28	١			
٧	८ सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत उराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध आहे किंव www.goldentobacco.in वर उपलब्ध आहे किंव cirp.goldentobacco@gmail.com वर ई-मेल पाठवून ठराव प्राधिकाऱ्याकडून प्राम करता थेईल.					
8	कलम २९ए अंतर्गत लागू अपात्रता नमुना उपलब्धता	आयबीबीआयच्या (https://ibbi.gov.in/legal-framework) वर सुद्धा उपलब्ध आणि स्वारस्याची अभिव्यक्तीच्या निमंत्रणात नमुद आहे.				
१0	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	39.06.7077	١			
११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	80.09.7077				
१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	१५.0९.२0२२				
१३	भावी ठराव अर्जदारांची अंतिम वितरण तारीख	२५.0९.२0२२	ł			
१४	भावी ठराव अर्जदारांना ठराव योजनेकरिता विनंती आणि माहिती अहवाल, मुल्यांकन वितरण तारीख	१५.०९.२०२२				
१५	ठराव योजना, मुल्यांकन, माहिती अहवाल व पुढील माहितीकरिता विनंती प्राप्त करण्याची रित	उराव प्राधिकाऱ्याकडून cirp.goldentobacco@gmail.com वरून घेता थेईल. सदर माहिती विद्युत स्वरुगत/आभासी डाटा पक्षातून पात्र भावी उराव अर्जदारांकडे उपलब्ध असेल.				
१६	ठराव योजना सादर करण्याची अंतिम तारीख	१५.१०.२०२२	ł			
१७	ठराव प्राधिकाऱ्यांना ठराव योजना सादर करण्याची रीत	ठराव प्राधिकाऱ्याकडे पेनड्राईव्हवर एडीट योग्य व ना-एडीट योग्य स्वरुपात डिजीटल प्रतीने टपालाने/हस्ते मोहोरबंद लिफाफ्यात.				
१८	मान्यतेकरिता प्राधिकाऱ्याकडे ठराव योजना सादर करण्याची अंदाजित तारीख	१९.११.२०२२				
१९	ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	विचित्र नारायण पाठक नोंद,क्र.:आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी-पी0१३५३/ २०१/-२०१९/१२०६३				

१२०, झार्नेश्वर कॉलनी, मधुबन विहार, इंटरनॅशनल पब्लिक कूलजवळ, होशागांबाद रोड, भोपाळ-४६२०४७ (मध्य प्रदेश).

एव्हीएम रिझोल्युशन प्रोफेशनल एलएलपी १२०, झार्नेश्वर कॉलनी, मधुबन विहार, इंटरनॅशनल पब्लिक

कॉर्पोरेट ऋणकोच्या www.goldentobacco.in वर किंव

cirp.goldentobacco@gmail.com वर ई-मेल करून प्राप्त.

गोल्डन टोबॅको लिमिटेडकरीता ठराव प्राधिकारी

विचित्र नारायण पाठव

कल होशागांबाट रोड. भोपाळ-४६२०४७ (मध्य प्रदेश).

ई-मेल:drvnpathak@yahoo.co.in

ई-मेल:drvnpathak@yahoo.co.in

नोंद.क.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१३५३/२०१८-२०१९/१२०६३

प्राधिकाऱ्याचे नाव, पत्ता व ई-मेल

अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा

करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल

पढील तपशील उपलब्धता ठिकाण

३ नमुना जी प्रकाश तारीख

दिनांक: १०.०८.२०२२

ठेकाण: भोपाळ

सायट्रिक इंडिया लिमिटेड

सीआयएन: यु९९९९एमएच१९६०पीएलसी०११८११ नोंदणीकृत कार्यालय: पंचक, जी.डी. सोमाणी मार्ग, नाशिक रोड, नाशिक-४२२१०१. कॉपॉरेट कार्यालय: एम्पायर हाऊस, ३रा मजला, २१४, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:(०२२) २२०७८३८१, २२०७८३८२, ई-मेल: citricindia@gmail.com

६२वी वार्षिक सर्वसाधारण, ई-मतदान माहिती व पुस्तक बंद सभेची सूचना

- सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, सायिटक इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ६२वी वार्षिक पंचक, जी.डी. सोमाणी मार्ग, नाशिक रोड, नाशिक-४२२१०१, ६२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाईल.
- प्रजीप्राच्या बोटियच्या दलेक्ट्रॉविक एवी आणि यव २०२२ च्या प्रवासिक अदताल ज्यापश्ये आर्थिक विवासी संचालकांचा अहवाल, ऑडिटरचा अहवाल ज्यामध्ये इतर गोष्टींसह ई-मतदानाची प्रक्रिया आणि पद्धत प्रॉक्सी फॉर्म आणि अटेंडन्स स्लिप इत्यादींचा समावेश आहे. हरित पुढाकार उपायांचा एक भाग म्हणून ज ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व भागधारकांना पासवर्ड ई-मेल करण्यात आला आहे, ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी पाठवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
- कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० मध्ये वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, कंपनीला रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. त्याचे सदस्य, एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहन मतदान करण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या सेवांचा समावेश केला आहे ज्यामुळे सदस्यांना त्यांचे मतदान सुरक्षित पद्धतीने करता येईल.
- कंपनी कायदा २०९३ च्या कलम ९१ नुसार, सभासदांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, ०१ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, ०७, सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील सर्व सभासदांना कळविण्यात येते की:
- (अ) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे केला जाऊ
- (ब) रिमोट ई-मतदान सुविधा रविवार, ०४ सप्टेंबर २०२२ रोजी स.९.००वा. सुरू होईल आणि मंगळवार **०६ सप्टेंबर, २०२२** रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- (क) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२ आहे; (ड) बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या कट-ऑफ तारखेला सदस्यांचे मतदान हक कंपनीच्या पेड
- अप इक्किटी भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील; कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार म्हणजे बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२ रोजी शेअर्स धारण करते, ती www.evotingindia.com वर विनंती पाठवून पासवर्ड लॉगिन आयडी मिळवू शकते. तथापि, ज

तुम्ही आधीच ई-मतदानासाठी आयडीमध्ये नोंदणीकृत असाल, तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि

- ग्रासवर्ड/पिन मतदानासाठी वापरला जाऊ शकतो; (फ) ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राह शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नाही;
- (ग) बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते बॅलेट पेपरद्वारे एजीएममध्ये आपला हक्क बजावू शकतील;
- सीएस हेमंत शेट्ये, नियुक्त भागीदार, (एचएसपीएन ॲण्ड असोसिएटस् एलएलपी), यांची ई-मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने पडताळणी करण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्त करण्यात आली
- (ज) ई-मतदानाच्या संदर्भात कोणतीही शंका/तक्रारी असल्यास अनुपालन अधिकाऱ्याला citricindia@gmail.com वर संबोधित केले जाऊ शकते किंवा helpdesk.evoting@cdsl.com वर ईमेल लिहू शकता.

मंडळाच्या आदेशानुसा सिट्रिक इंडिया लिमिटेडकरित सही/

ठिकाण: मुंबई

तारीख: ०९.०८.२०२२

ठिकाण: मुंबई **मं**चालव तारीख: १० ऑगस्ट, २०२२ (डीआयएन०३०६३३६४)

प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४, भिमा वैतरणा कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-४०००३० | दू.:०७३१-२४९९९१४ | फॅक्स:०७३१-४२४९९९ | वेबसाईट:www.premiercapitalservices.in |ई-मेल:premiercapservices@gmail.com | CIN:L65920MH1983PLC030629

30 जन, २०२२ रोजी संप्रलेल्या निमाहीकरिना एकमेव अलेखापरिक्षित

३० जून, २०२२ राजा स्पल्ल्या तिनाहाकारता एकनव अलखापाराकात						
ें वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (
तपशील	:	संपलेले वर्ष				
	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२		
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	92.9८	99.3८	8.32	२३.९१		
कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपुर्व निव्वळ						
नफा/(तोटा)	-9.24	-9८.५9	२.६०	-99.८५		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	-9.24	-9८.५9	२.६०	-99.८५		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	-9.24	-9८.५9	२.६०	-99.८५		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता						
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष						
उत्पन्न (करानंतर))	(9.८५)	(१८.५१)	२.६०	(99.८५)		
भरणा केलेले समभाग भांडवल	३७०.६१	३७०.६१	३७०.६१	३७०.६१		
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	-	_	-		
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/- प्रत्येकी)						
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
৭. मूळ (रु. प्रति शेअर) (वार्षिकीकरण नाही)	(0.00)	(0.04)	0.09	(0.03)		
२. सौमिकृत (रु. प्रति शेअर) (वार्षिकीकरण नाही)	(0.00)	(0.04)	0.09	(0.03)		
•	\ 0 \					

टिप: (१) वरील विवित्तीय निष्कर्ष दिनांक १० ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले. (२) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.premiercapitalservices.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (३) कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात डेअरी उत्पादने व व्यापारमध्ये कार्यरत असल्याने इंडएएस १०८ (कार्यचलीत विभाग) लागू नाही. **(४)** मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत. (५) तेथे अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब नाही

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

स्थळ : इंदौर दिनांक : १० ऑगस्ट, २०२२

सही/-मनोज कासलीवाल (संचालक डीआयएन:००३४५२४९

इन्फॉर्मड टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेड

CIN: L99999MH1958PLC011001

नोंदणीकृत कार्यालयः निर्मल, २०वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.क्र.: ९१-२२-२२०२३०५५/६६, ई-मेल:itil investor@informed-tech.com, वेबसाईट:www.informed-tech.com

२० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, प्रती शेअर डाटा व्यतिरिक्त) एकमेव एकत्रित संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ ३१.०३.२०२२ ३०.०६.२०२१ ३१.०३.२०२२ ३०.०६.२०२२ ३१.०३.२०२२ ३०.०६.२०२१ ३१.०३.२०२२ अलेखापरिक्षित । अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 40.38 40.83 ξC.93 २६४.२२ 40.38 40.82 ξC.93 २६४.२२ गलावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (920.82) 83.48 \$0.00 992.60 (920.82) 83.48 80.00 992.60 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर 83.4 ξ0.0 34.29 ξ8.**२**: करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (920.20) 30.8 4८.९६ 988.32 (90.80) 98.36 44.80 949.38 गलावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 988.40 भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-) ४१६.९१ ४१६.९१ ४१६.९१ ४१६.९१ ४१६.९१ ४१६.९१ ४१६.९१ ४१६.९१ राखीव व अधिक्य (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसाः पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) 9948.38 9984.02 उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रती) (२.३४)

1) सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वर नमुद् वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित प्नर्विलोकनावर अवलंबून आहे.

3) मागील कालावधीचे आकडे तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत व पुनर्वर्गिकृत केले आहेत.

इन्फॉर्मड टेक्नॉलॉजिस इंडिया लिमिटेडकरिता सही / - गौतम खंडेलवाल

डीआयएन:००२७०७१

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०८.२०२२



उल्हासनगर सेक्टर-४ शाखा. महादेव डिपार्टमेंटल स्टोर्सच्या वर, व्हिनस सिनेमा समोर, सेक्टर-२५, उल्हासनगर-४२१००४, जि-ठाणे. दर .: + ९१-०२५१-२५८०३६७ ई-मेल: mahulh@bankofbaroda.com

कर्जदार / जामिनदार / तारणकर्ता यांना ६० दिवसांची सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) अन्वये सूचना

ज्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी आहेत, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये कर्जदार/जामीनदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी खालीलप्रमाणे सूचीबध्द यांना जारी केलेल्या संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेल्या खालील तपशिलानुसार रकमेची परतफेड करण्याचे आवाहन केले आहे. उपरोक्त संबंधात, याद्वारे, या सूचनेच्या प्रकाशनापासून ६० दिवसांच्या आत, बँक ऑफ बडोदाला पैसे भरण्याची सूचना याद्वारे पुन्हा एकदा, सदर कर्जदाराला देण्यात आली आहे, खाली दिलेल्या डिमांड नोटिसमध्ये तपशीलवार व्याजासह, खाली नमूद केलेल्या रकमा, खाली नमूद केलेल्या तारखेपासून देय आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत, कर्ज करारांतर्गत देय इतर दस्तऐवज/लेखन, जर असेल तर, उक्त कर्जदाराने अंमलात आणले आहे.

अ. क्र.	कर्जदार/ जामीनदार)/ कायदेशीर वारस)/ कायदेशीर प्रतिनिधी)/ तारणकर्ता चे नाव	शाखा	सुविधेचे स्वरूप व प्रकार मर्योदा व्याजाचा दर	सूचना जारी केल्याच्या तारखेपर्यंत एकूण थकबाकी. (क्रेडिट आणि डेबिट असल्यास निव्वळ बंद केल्यानंतर)	सूचना दिनांक १३(२) एनपीए दिनांक	प्रतिभूत /स्थावर मालमत्तेचे वर्णन
(अ	(ৰ)	(क)	(૬)	(इ)	(फ)	(π)
१	श्री. नवनाथ रामदास शिंदे	उल्हासनगर	गृहकर्ज	दि.०४.०७.२०२२ रोजी देय	०५.०७.२०२२	फ्लॅट क्र.३०६, ३रा मजला, डी विंग, शिवशक्ती अपार्टमेंट, रिद्धी
	श्री. सुरेश चंद्रू धामणकर	सेक्टर४ शाखा	रू.१३.९० लाख	रु.१३,७८,८०२.४६ (व्याजासह)	०२.०६.२०२२	सिद्धी नगर, हाजी मलंग रोड, गाव-कल्याण पूर्व, जिल्हा ठाणे, क्षेत्रफळ सुमारे ४८५ चौ.फू., कल्याण, महाराष्ट्र ४२१३०६ येथे
⊢			9.84%			स्थित.
١٦	श्री. साहेबराव दगडू गोमसे	उल्हासनगर	गृहकर्ज	दि.२०.०५.२०२२ रोजी देय		फ्लॅट क्र.३०७, ३रा मजला, साई दीप अपार्ट्मेंट्र, गाव-नांदिवली,
ı		सेक्टर४ शाखा	रू.७.४० लाख	रु.६,०६,३५९.०० (व्याजासह)	१९.०५.२०२२	ता. अंबरनाथ, केडीएमसी गार्डन जवळ, सिद्धिविनायक रेसिडेन्सी, कल्याण-पूर्व, क्षेत्र ४०० चौ.फ.
L		साखा	९.१५%	(વ્યાગાસદ)		फल्याण-पूर्व, वात्र ४०० चा.कू.
з	श्री. तुकाराम विञ्ठल पाटील	उल्हासनगर	गृहकर्ज	दि.०४.०७.२०२२ रोजी देय	०५.०७.२०२२	फ्लॅट क्र.००४, तळम्जला, डी विंग, शिवशक्ती अपार्टमेंट को-ऑप
ı		सेक्टर४ शाखा	रू.१३.९५ लाख	₹. ११, १९,७९०.४९	०२.०६.२०२२	एचएसजी सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, सर्व्हे नं. ३७, हिसा क्र.७ व ८, मलंग रोड, नमस्कार ढाबा जवळ, रिद्धी सिद्धी नगर,
ı		- Kiligii	۷.80%	(व्याजासह)		क्र.७ व ८, मलग राङ, नमस्कार ढाबा जवळ, रिद्धा सिद्धा नगर, । आदिवली-ढोकाळी, अंबरनाथ तालुका अंबरनाथ, जिल्हा-ठाणे,
						महाराष्ट्र-४२१३०७

ं व्याजाचा दर - सुविधांच्या मंजुरीच्या वेळी आणि आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळोवेळी बदलू शकतात.

हप्ते/व्याज/मुद्दल कर्जाचा भरणा न केल्यामुळे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्तंभ (फ) मध्ये नमूद केलेल्या तारखेला खाते/ते नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केले गेले आहेत. आम्ही स्तंभ (फ) मध्ये नमूद केलेल्या तारखेला वरील सुविधे अंतर्गत व्याज आणि इतर शुल्कासह संपूर्ण थकबाकीची मागणी केली आहे. स्तंभ (फ) मध्ये नमूद केलेल्या तारखेला आम्ही हमी मागितली आहे. बँकेची देय रक्कम स्तंभ (इ) मध्ये नमूद केल्याप्रमाणे पूर्ण देय होईपर्यंत पुढील व्याजासह आहे (यापुढे प्रतिभूत कर्ज म्हणून संदर्भित). उपरोक्त सुविधांच्या अंतर्गत थकबाकी सुरक्षित करण्यासाठी, कर्जदार/तारणकर्ता यांनी इतर गोष्टींबरोबरच, स्तंभ (ग) मध्ये नमूद केलेल्या मालमत्ता/मालमत्तेच्या संदर्भात सुरक्षा व्याज निर्माण केले आहे. या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत (साठ दिवस) पूर्ण देय होईपर्यंत आम्ही याद्वारे कर्जदारांना, जामीनदारांना स्तभ (ई) मध्ये नमूद केल्यानुसार पुढील व्याजासह रक्कम भरण्याचे आवाहन करतो. कसूर केल्यास, कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या बँकेच्या इतर अधिकारांचा वापर करण्याव्यतिरिक्त, बँक सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकारांचा वापर करू इच्छित आहे. (यापुढे कायदा म्हणून संदर्भित). कर्जदार/ तारणकर्ता द्वारे प्रतिभूत कर्ज न भरल्यास बँकेद्वारे लागू करण्याच्या उद्देशाने सरक्षित मालमत्तेचे तपशील स्तंभ (ग) मध्ये नमद केल्याप्रमाणे आहेत. प्रतिभत मालमत्तेची पर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे /गहाणदाराचे लक्ष वेधले/आमंत्रित केले आहे. कृपया लक्षात घ्या की उक्त कायद्याच्या कलम १३(१३) नसार, कर्जदार/तारणकर्ता, ही सचना मिळाल्यानंतर, विक्री, भाडेपटट्याने किंवा अन्यथा (त्याशिवाय व्यवसायाचा सामान्य अभ्यासक्रम) बँकेच्या पर्व लेखी संमतीशिवाय वरील कोणत्याही दिलेल्या संदर्भीत प्रतिभत मालमत्ता हस्तांतरित करणार नाहीत. कर्जदार/तारणकर्ता यांना हे देखील सचित केले जाते की या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेही उद्धंघन. या कायद्यांतर्गत प्रदान केलेला गन्हा आहे. कोणत्याही कारणास्तव, प्रतिभत मालमत्ता सामान्य व्यवसायात विकल्या गेल्या किंवा भाडेतत्त्वावर दिल्या गेल्यास, विक्रीतन मिळालेली रक्कम किंवा प्राप्त झालेले उत्पन्न बँकेत/मागे/माहित केले जाईल. कर्जदार/तारणकर्ता यांना अशा वसुली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा लागेल. आम्ही इतर प्रतिभूत मालमत्तेची अंमलबजावणी करण्याचे आमचे अधिकार राखुन ठेवतो. कृपया या नोटीस अंतर्गत या मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न झाल्यास, सर्व खर्च आणि परिणामांसाठी कर्जदार/तारणकता यांना जबाबदार धरून पुढील आवरयक कारवाईचा अवलंब केला जाईल. ही सुचना बँकेने डीआरटी/कोर्टासमोर कायवेशीर कारवाई करण्यासाठी पूर्वग्रह न ठेवता जारी केली आहे, जसे की परिस्थिती असेल.

ही सूचना डीआरटी/न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या दावे/दाव्यातील बँकेच्या अधिकारांना धका न लावता जारी केली आहे. बँक ऑफ बडोदा करिता सही/-प्राधिकृत अधिकारी